

HALJ. 4, 68. Ind. St. 2, 262. BHAG. P. 5, 16, 5. WEBER, KŚAŚIĀ. 279. Verz. d. Oxf. H. 96, b, 12. SIDDH. K. zu P. 3, 1, 15. VET. in LA. (III) 4, 18. MARICA. zu VS. 5, 22. PĀNĀKAR. 1, 7, 34. 14, 57. वर्तुलाकार् adj. 7, 15. 2, 2, 87. वर्तुलाकृत (wohl वर्तुलाकृति) dass. 1, 7, 46. — 2) m. a) eine Erbsenart ÇABDAṂ. im ÇKDRA. — b) N. pr. eines Wesens im Gefolge Çiva's VĀJĀ beim Schol. zu H. 240. — 3) f. आ Spinnwirtel HIR. 213. — 4) f. श Scindapsus officinalis Schott. RĀGAṂ. im ÇKDRA. — 5) n. a) Kreis COLEBRA. Alg. 87. — b) die Knolle einer Zwiebelart RĀGAṂ. im ÇKDRA. — Vgl. पाल.

वर्त्मिक am Ende eines adj. comp. von वर्त्मन्. रक्तः adj. rothe Augenlider habend, m. ein best. Vogel VIENH. 6, 45.

वर्त्मिकर्दम् ungenau als comp. behandelt; s. u. 2. कर्दम्.

वर्त्मिकर्मन् n. die Kunst Wege zu bahnen R. 2, 80, 5.

वर्त्मिद् m. pl. N. einer Schule des A.V. Ind. St. 3, 277.

वर्त्मन् (von वर्त्) n. 1) Radspur, Wegspur; Bahn (auch bildlich) AK. 2, 1, 15. 3, 4, 18, 124. TAII. 3, 3, 225. H. 983. a.n. 2, 284. MED. n. 126. HALJ. 2, 105. वर्त्मन्येषामनु रीपते घृतम् RV. 4, 85, 3. AV. 6, 67, 1. रथस्य वर्त्मानसश्य पातवे 12, 1, 47. TS. 6, 2, 9, 2, 6, 2, 4. KĀT. ČA. 8, 3, 31. उत्तरोत्तरं ÇĀKĀ. ČA. 4, 10, 3, 5, 6, 2. ĀCV. ČA. 4, 4, 2. दक्षिणस्य लुचिर्द्यानस्योत्तरस्य चक्रस्यात्तरा वर्त्मपादयोः 9, 3. पृथग्वर्त्मन् ČAT. BA. 10, 6, 4, 7. वर्त्मनि नवानि MBH. 3, 15683. 15689. 4, 874. R. 2, 59, 5. ÇĀK. 7. MECH. 19. RAGH. 2, 20. रुरोर्गहीतवर्त्मा 9, 72. KATHĀS. 21, 16. VET. in LA. (III) 23, 7. उर्वशी० VIK. 13, 20. प्रगत्वर्त्मना धावन् HIT. 41, 14. उज्जिपिनी० 83, 3. भानो॑; MECH. 40. VARĀH. BAH. S. 12. Anf. मार्गवर्त्मसु INDR. 5, 26.

स्फृतस्य Furche, Strich TS. 2, 6, 4, 4. eines von der Stelle gerückten Gefäßes TBA. 2, 1, 3, 5. केशेषु H. 571. Weg, Rinnsal von Flüssigem: सोतसा वर्त्मान्यवरुद्धते die Gänge werden verstopft SuÇA. 1, 328, 8, 2, 189, 9. रसः 443, 16. शोत्रवर्त्म (= शोत्रमार्ग) गतः so v. a. zu Ohren gekommen SPR. 401, v. l. चरूतमिवर्त्मसु Schwerthiebe BHAG. P. 10, 69, 25. 7, 8, 28. — मम वर्त्मानुवर्तते मनुष्याः BHAG. 3, 23. MBH. 1, 7246. प्राप्तः adj. 12, 194. त्रिं॑ नराजाना 3, 12983. अलह्यः॒ BHAG. P. 2, 4, 12. 3, 15, 8. 4, 16, 10. 8, 3, 28. रेखामात्रमपि ज्ञासादा मनोर्वर्त्मनः परम् । न व्यतीयुः प्रजास्तस्य RAGH. 1, 17. अग्नुर्जन्मनाम् VARĀH. BAH. 1, 1. धर्म्य वर्त्मनि तिष्ठतोः M. 9, 1. R. 2, 26, 1. गुद्रपादिष्टेन वर्त्मना WEBER, RĀMAT. UP. 336. Ind. St. 5, 165. साधु BAH. P. 4, 8, 37. सनातन R. 5, 11, 22. SPR. 3743. KĀM. NĪTIS. 3, 37. BHAG. P. 4, 2, 32. शास्त्रदण्ड R. 5, 77, 18. न्याय्य (so ist zu lesen) 4, 53. आर्ष 3, 95. शोत्र LA. (III) 87, 12. 92, 16. धष्ट PĀNĀKAR. 2, 8, 26. पोगी-न्द्रगुरु० 4, 4, 2. गृहमेधीय BHAG. P. 4, 8, 20. निर्देन्यस्य RĀGA-TAR. 3, 219. प्रच्यवन्ध्यमवर्त्मसु MBH. 14, 517. शास्त्र॑ Verz. d. Oxf. H. 108, a, 32. BHAG. P. 3, 32, 83. निगम॑ 2, 7, 37. संसार॑ 4, 23, 6. KATHĀS. 28, 182. अपवर्ग॑ BHAG. P. 3, 25, 25. आत्म॑ 6, 39. मोक्षितचित्त॑ 4, 17, 36. विस्मृतसत्त्व॑ 20, 25. व्यावकाशवर्त्मसु 12, 4, 30. MIK. P. 120, 2. क्रमस्य Art und Weise RV. PAIT. 11, 32. वर्त्मना am Ende eines comp. so v. a. entlang, durch: पङ्क॑ SPR. 498, v. l. मत्तेभिवप्राकार्॑ KATHĀS. 13, 28. प्रतस्थे इन्द्रिधवर्त्मना zur See 18, 293. 25, 40. 26, 7. 51, 129. स्थल॑ zu Lande RAGH. 4, 60. आकाश॑ durch die Luft HIT. 111, 8. व्योम॑ KATHĀS. 44, 184. 52, 6. द्वार॑ durch die Thür HIT. 106, 24, v. l. तदाकाश॑ HIT. ed. JOHNS. 2361. नम्ब्रिवर्त्मसु über Flüsse, Berge und durch Wälder HIT. 102, 4. Als

masc. DAÇAK. 68, 11 ohne Zweifel fehlerhaft. — 2) Rand: लग्ना॑ SuÇA. 1, 66, 9. द्रुठ॑ 88, 15. — 3) Augenlid (runde Einfassung) AK. 3, 4, 18, 124. H. an. MED. HALJ. 5, 6. AV. 20, 133, 6. KĀND. UP. 4, 13, 1. Verz. d. Oxf. H. 308, a, 14. fgg. SuÇA. 2, 307, 12. fgg. प्रन्थि॑ 1, 92, 14. मपाडल 340, 13. 2, 303, 13. पटल॑ 18. स्थ 309, 18. भव॑ 20. श्राक्षिन॑ das Zusammenkleben der A. 309, 11. 331, 11. श्राक्षि॑ gewisse krankhafte Auswüchse an den A. 308, 14. WISE 297. — Vgl. अनु॑, कल्याण॑, कृष्ण॑ (Feuer MAITRJUP. 6, 85), त्रिकृष्ण॑, लिङ्ग॑, घन॑, देव॑, धूम॑, नहत्र॑, परि॑, पुरु॑, प्रलिङ्ग॑, प्रति॑, बहुल॑, बिस॑, मरुदर्मन॑, मेघ॑, रथ॑ (आनाक॑ so v. a. bis zum Himmel mit seinem Wagen sich erhebend RAGH. 1, 5), राज॑ (R. 2, 23, 89), श्याव॑, सत्य॑, मु॑.

वर्त्मनि f. = वर्तनि GOTYARDHANA bei UGGVAL. zu UNĀDIS. 2, 107.

वर्त्मबन्ध m. = वर्त्मविबन्धक WISE 297.

वर्त्मरोग m. Krankheit der Augenlider SUÇA. 1, 35, 2. 36, 5. Verz. d. B. H. No. 934. Verz. d. Oxf. H. 308, a, 12, 16.

वर्त्मविबन्धक m. eine Krankheit der Augenlider, bei welcher diese das Auge nicht ganz bedecken, SUÇA. 2, 307, 19; vgl. वर्त्मो वर्त्मनः 309, 1 und वर्त्मबन्ध.

वर्त्मशर्करा f. gewisse Verhärtungen an den Augenlidern SUÇA. 2, 307, 17. 308, 13.

वर्त्मायास m. Ermüdung von der Reise Verz. d. Oxf. H. 20, a.

वर्त्मवरोग m. Lähmung der Augenlider SUÇA. 1, 260, 14.

वर्त्र॑ (von 1. वर्त्) 1) adj. während ĀCV. GRĀB. 3, 11, 1. — 2) n. Deich, Schutzmämm: प्रते भिन्नमि॑ मेहन॑ वर्त्र॑ वेश्यां इव AV. 1, 3, 5. शति॑ वा एता॑ वर्त्र॑ नेदति॑ TS. 1, 6, 8, 1.

वर्त्स m. nach dem Comm. zu RV. PAIT. 1, 10 Wulst des Zahnfleisches (auf der inneren Seite des Kiefers). Es ist deutlich, dass dieses kein anderes Wort sein kann als das in vedischen Texten vorkommende वर्स्वः: vgl. auch TS. PAIT. 2, 18.

वर्त्स्य adj. von वर्त्स RV. PAIT. 1, 10. richtig wäre वर्स्य॑. Als ein altes und unbekannter Wort ist es in den Hdschrr. entstellt worden; vgl. WEBER, Ind. St. 2, 96.

1. वर्ध॑, वर्धते (वृद्धि) DHĀTUP. 18, 20. वर्धति॑, वर्धति॑, वृधार्ण॑, वर्धत्यत्स॑; वर्ध॑, वावृध॑, वावृधाति॑ RV. 1, 43, 1. वावृध॑स॑, वर्ध॑, वावृध॑, वावृध॑स॑; वर्धत्यत्स॑; वर्धिष्यते und वर्त्स्यति॑, वर्धिष्यत्यति॑ und वर्त्स्यत्यति॑ P. 1, 3, 92. 7, 2, 59. वर्धिष्य॑ und वर्त्स्य॑ 1, 3, 91. वर्धिष्य॑मिति॑ VS. 2, 14. partic. वृद्ध॑ s. bes. 1) trans. act. a) erhöhen, grösser machen, verstärken, gedeihen machen: पे ते प्राप्तं पे ते तविषीमवर्धन् RV. 3, 32, 3. त्यंस॑ 4, 53, 7. श्यामि॑ धृतेन॑ 5, 14, 6. ताव्यर्थ॑ भीमपदाः 36, 2. श्रस्माक॑ सु प्रसीति॑ वावृधाति॑ 1, 33, 1. हन्द्रमुक्तानि॑ वावृधुः समुद्रिष्व॑ मित्य॑व॒: 8, 6, 35. AV. 18, 3, 10. ČAT. BA. 1, 8, 1, 28. प्रियमवृध॑ अवृत्त॑ (अवृत्त॑ ČAT. BA.) BAH. AB. UP. 4, 5, 5. परराष्ट्राणि॑ निर्जित्य॑ स्वरृध॑ वृध॑: पुरा MBH. 1, 5540. — b) (innerlich erhöhen) erheben, freudig erregen, ergötzen, begeistern; von der Befriedigung und Erregung des Kraftgefühls gebraucht, in welche man die Götter durch die Huldigungen ihrer Verehrer versetzt denkt. Es ist nicht zulässig in den zahlreichen Stellen, wo dieses in der alten priesterlichen Sprache so beliebte Wort vorkommt, immer bei dem räumlichen Begriff stehen zu bleiben. S. zu RV. 1, 81, 1 sucht das Verhältniss mit den Worten auszudrücken: